

जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था,
धुळे व इतर दोन कार्यालयांचे दिनांक ०१/०९/२०२३
ते ३१/०८/२०२६ या कालावधीतील भाडेकरारास
कार्योत्तर मंजूरी देणेबाबत.

महाराष्ट्र शासन,
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्रमांक: जाभाक- २०२४/प्र.क्र.७६/२२ स,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक- २३/०१/२०२५

वाचा: १)जा.क्र./स.आ./संवका-१५/जिविलेपवर्ग-१ धुळे/कार्या.भाडे/७१८/२०२४,
दि.०९/०७/२०२४ व दि.२६/१२/२०२४ रोजीची पत्रे.

प्रस्तावना :-

जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, धुळे, अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, धुळे व लेखापरिक्षक श्रेणी -१, सहकारी संस्था, धुळे या कार्यालयांनी दिनांक ११/०१/२०२४ रोजी जागामालक डॉ. भुषण रामदास चौधरी यांच्यासोबत दिनांक ०१/०९/२०२३ ते ३१/०८/२०२६ या कालावधीचा करारनामा करण्यात आला आहे.

संदर्भाधीन क्र.१ च्या पत्रान्वये विभागीय सहनिबंधक (लेखापरिक्षण) सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयांच्या अंतर्गत जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, धुळे, अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, धुळे व लेखापरिक्षक श्रेणी -१, सहकारी संस्था, धुळे या तीनही कार्यालयांचे दिनांक ०१/०९/२०२३ ते ३१/०८/२०२६ या कालावधीचे मासिक भाडे रु.९४,७१०/- (चौऱ्यानव हजार सातशे दहा फक्त) कर वगळून दरमहा रक्कमेच्या भाडे करारास कार्यात्तोर मंजूरीसाठी सादर केलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता.

शासन निर्णय :-

विभागीय सहनिबंधक (लेखापरिक्षण) सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक या कार्यालयांच्या अंतर्गत १. जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, धुळे २. अप्पर विशेष लेखापरिक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, धुळे ३. लेखापरिक्षक श्रेणी -१, सहकारी संस्था, धुळे या तीनही कार्यालयांचे दिनांक ०१/०९/२०२३ ते ३१/०८/२०२६ या कालावधीचे मासिक भाडे रु.९४,७१०/- (चौऱ्यानव हजार सातशे दहा फक्त) कर वगळून दरमहा रक्कमेच्या भाडे करारास कार्यात्तोर जागा भाड्याने घेण्यास व भाडे प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. हे आदेश वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील अ.क्र.१०, नियम ११५ अन्वये कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्यास व भाडे प्रदान करण्यास मंजूरी देण्याबाबत प्रशासकीय विभागाना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. उक्त शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२३१६१११२८९०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अंकुश शिंगाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. अपर मुख्य सचिव (सहकार व पणन), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. सहकार आयुक्त तथा निबंधक महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था, पुणे.
३. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण), नाशिक विभाग, नाशिक.
४. जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, रानडे स्मृती, गांधी पुतळ्या जवळ, गल्ली नं.४ नगरपट्टी, धुळे-४२४००२.
५. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, नागपूर.
७. महालेखापाल-१ (लेखापरिक्षण) महाराष्ट्र राज्य, मुंबई.
८. महालेखापाल-२ (लेखापरिक्षण) महाराष्ट्र राज्य.
९. निवड नस्ती (२२-स).